



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ८६ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.२३ फेब्रुवारी, २०१६ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ८६ वी बैठक मंगळवार, दि.२३ फेब्रुवारी, २०१६ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	मा. प्रा. डॉ. मालदार एन. एन. - कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. नंदनवार डी. आर., प्रभारी सहसंचालक, मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी	सदस्य
३)	प्राचार्य श्री. पाटील आर. वाय. संचालक, म. व वि. वि. मं.	सदस्य
४)	डॉ. एस. एम. देशपांडे, विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी	सदस्य
५)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक तथा प्र. वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
६)	श्री. माळी एस. के., कुलसचिव	सचिव

स्वागत:

मा.कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, हे सदस्य अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] २० जानेवारी, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठराव: २० जानेवारी, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०२] महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार व्यवस्थापन परिषदेस मा. कुलगुरु यांनी सादर करावयाचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर).

ठराव: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांनी सादर केलेल्या अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०३] पीएच. डी. अभ्यासक्रमासंदर्भातील प्रगती अहवाल व शुल्क उशिरा भरणा केल्यास दंडाबाबतची तरतूद सुधारीत केल्याचे SUS / BCUD / PGBUTR / २०१५-१६ / ७८५२, दि.०८/१२/२०१५ या संदर्भिय परिपत्रकाची अंमलबजावणी १ जानेवारी, २०१६ ऐवजी १ मार्च, २०१६ पासून लागू करणेबाबत मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: पीएच. डी. अभ्यासक्रमासंदर्भातील प्रगती अहवाल व शुल्क उशिरा भरणा केल्यास दंडाबाबतची तरतूद सुधारीत केल्याचे दि.८ डिसेंबर, २०१५ रोजी परिपत्रक क्र.७८५२ सर्व संलग्नित महाविद्यालयास तसेच विद्यापीठ संकेतस्थळावर प्रकाशित केले आहे. यासंदर्भात सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी संघटना व दि.१५/०१/२०१६ रोजीच्या दैनिक लोकमत मधील बातम्या तसेच विद्यार्थी यांचे निवेदन प्राप्त झाले होते.

१) पीएच. डी. शुल्कास व सहामाही प्रगती अहवालास एका विद्यार्थ्यास एका वर्षासाठी अंदाजे १२,०००/- रुपये इतका दंड होत असून, जर विद्यार्थी २००९ किंवा नंतरच्या शैक्षणिक वर्षात प्रवेशित असल्यास त्याचा दंड किमान ६०,०००/-रुपये ते कमला १,००,०००/- पर्यंत जात आहे. एका महाविद्यालयाकडे अंदाजे २५ ते ३० विद्यार्थी प्रवेशित असतात, त्यामूळे सदरचे परिपत्रक त्वरित अंमलात आणणे अडचणीचे ठरत असल्याने महाविद्यालयाचे प्राचार्य / कर्मचारी यांच्याकडून जुने सहामाही प्रगती अहवाल व जुने शुल्क भरणा करावयास मुदत मिळावी अशी विनंती केली जात होती. सबब नवीन परिपत्रकानुसार दंडाची आकारणी करताना जुन्या विद्यार्थ्यांना सुधारित दंड आकारावा किंवा कसे? याबाबत स्पष्टता नसल्याने व सदर परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसा वेळ विद्यार्थ्यांना / संशोधन केंद्राना मिळाला नसल्याने यापूर्वीचे जुने शुल्क भरण्यासाठी संधी देणे नैसर्गिक न्याय तत्वास अनुसरून होईल.

वरील सर्व बाबींचा विचार करून या विभागाने SUS/BCUD/PGBUTR/२०१५-१६/७८५२, दि.०८/१२/२०१५ या परिपत्रकाची अंमलबजावणी १ जानेवारी, २०१६ ऐवजी १ मार्च, २०१६ पासून करण्यात येईल, असे स्पष्टीकरण संदर्भ क्र.SUS / BCUD / PGBUTR / २०१५-१६ अन्वये सर्व संलग्नित एम. फिल. / पीएच. डी. अभ्यासक्रमास संशोधन सुविधा केंद्र / विद्यापीठ संकुल यांना मा. कुलगुरुमहोदयांच्या दि.२१ जानेवारी, २०१६ रोजीच्या आदेशान्वये निर्गमित केलेले असल्याने व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०४] दि.१५ जानेवारी, २०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये शासन निर्णय दि.०२ जून, २०१५ च्या शासन निर्णयातील परिच्छेद ३ (क) मध्ये नमूद केलेल्या संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी ७५ टक्क्यांच्या ऐवजी ५० टक्के पर्यंत पदे भरण्यास मुभा राहिल असे निर्गमित करण्यात आलेले आदेश माहितीस्तव.

टिपणी: वेतनावरील खर्च नियंत्रित करण्याबाबतच्या दि.०२ जून, २०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार पदनिर्मितीस पूर्णपणे बंदी घातली असून रिक्त पदे भरण्याबाबत काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. सदर शासन निर्णयातील परिच्छेद ३ (क) मध्ये काही संवर्गातील रिक्त पदांच्या ७५ टक्के इतक्या मर्यादित पदे भरण्याची मुभा देण्यात आली होती. तथापि, दुष्काळामुळे पडत असलेला अधिकचा आर्थिक भार व एकूण वित्तीय स्थितीचा विचार करता शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

उपरोक्त शासन निर्णयान्वये दि.०२ जून, २०१५ च्या शासन निर्णयातील परिच्छेद ३ (क) मध्ये नमूद केलेल्या संवर्गातील शिक्षक, पोलिस कॉन्स्टेबल, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य परिचारीका, पशुधन परिवेक्षक, मत्स्य व्यवसाय विभागाचे तालुका स्तरावरील अधिकारी, वन रक्षक, कृषी सहाय्यक, पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता या संवर्गात एकूण रिक्त पदांपैकी ७५ टक्क्यांच्या ऐवजी ५० टक्के पर्यंत पदे भरण्यास मुभा राहिल असे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

सबब, दि.१५ जानेवारी, २०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये शासन निर्णय दि.०२ जून, २०१५ च्या शासन निर्णयातील परिच्छेद ३ (क) मध्ये नमूद केलेल्या संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी ७५ टक्क्यांच्या ऐवजी ५० टक्के पर्यंत पदे भरण्यास मुभा राहिल असे निर्गमित करण्यात आलेले आदेश माहितीस्तव).

ठराव: शासन निर्णय दि.०२ जून, २०१५ च्या शासन निर्णयातील परिच्छेद ३ (क) मध्ये नमूद केलेल्या संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी ७५ टक्क्यांच्या ऐवजी ५० टक्के पर्यंत पदे भरण्यास मुभा राहिल अशी तरतूद करुन दि.१५ जानेवारी, २०१६ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाची नोंद घेण्यात आली.

[०५] संलग्नित महाविद्यालयांकडून प्राप्त झालेले शै. वर्ष २०१४-१५ पर्यंतचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अहवाल म. वि. कायदा १९९४ कलम ८५ (५) (i) अन्वये विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाशी संलग्नित वेगवेगळ्या महाविद्यालयांकडून स्थानिक व्यवस्थापन समितीचे अहवाल (Local Management Committee Report) प्राप्त झालेले आहेत.

स्थानिक व्यवस्थापन समिती अहवाल प्राप्त महाविद्यालये

अ.क्र.	महाविद्यालयाचे नाव	शै. वर्ष	अ.क्र.	महाविद्यालयाचे नाव	शै. वर्ष
१	ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, सोलापूर	२०१४-१५	२	विज्ञान महाविद्यालय, सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर	२०१२-१३ २०१४-१५
३	भाई छत्रसिंग चंदेले कॉलेज ऑफ सोशल वर्क, सोलापूर	२०१४-१५	४	श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन, कमलापूर	२०१४-१५
५	सुशीलकुमार शिंदे शारिरीक शिक्षण महाविद्यालय, सोलापूर	२०१४-१५	६	सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, कमलापूर	२०१४-१५
७	छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, सोलापूर	२०१४-१५	८	सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे, ता. सांगोला	२०१४-१५
९	कॉलेज ऑफ ऑर्किटेक्चर, सोलापूर	२०१४-१५	१०	माणदेश महाविद्यालय, जुनोनी, ता. सांगोला, जि. सोलापूर	२०१४-१५
११	कॉलेज ऑफ फार्मसी, सोलापूर	२०१४-१५	१२	महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सांगोला	२०१४-१५
१३	डी. बी. एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर	२०१४-१५	१४	फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च, सांगोला	२०१४-१५
१५	डी. ए. व्ही. वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर	२०१४-१५	१६	कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन, सोलापूर	२०१४-१५
१७	डी. जी. बी. दयानंद लॉ कॉलेज, सोलापूर	२०१४-१५	१८	प्रि. के. पी. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च, सोलापूर	२०१४-१५
१९	डी. पी. बी. दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सोलापूर	२०१४-१५	२०	लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर	२०१४-१५
२१	हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर	२०१४-१५	२२	संगमेश्वर कॉलेज, सात रस्ता, सोलापूर	२०१४-१५
२३	सोलापूर सोशल असोसिएशन, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, सोलापूर	२०१४-१५	२४	एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, केगाव	२०१४-१५
२५	शरदचंद्र पवार कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोलापूर	२०१४-१५	२६	सिंहगड बिझनेस स्कूल, केगाव	२०१४-१५
२७	युनियन एज्युकेशन सोसायटीचे, महिला महाविद्यालय, सोलापूर	२०१४-१५	२८	अर्धनारी नटेश्वर महाविद्यालय, वेळापूर	२०१४-१५
२९	वसुंधरा कला महाविद्यालय, जुळे, सोलापूर	२०१४-१५	३०	महात्मा फुले कॉलेज ऑफ एज्युकेशन, अकलूज	२०१४-१५
३१	वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर	२०१४-१५	३२	शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज	२०१४-१५
३३	वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर	२०१४-१५	३४	सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय, नातेपुते	२०१४-१५
३५	व्ही. जी. शिवदारे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोलापूर	२०१४-१५	३६	समीर गांधी कला महाविद्यालय, माळशिरस	२०१४-१५

३७	देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी कॉलेज, सोलापूर	२०१४-१५	३८	ग्रीन फिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड टेक्नॉलॉजी, शंकरनगर अकलूज	२०१४-१५
३९	भारतरत्न इंदिरा गांधी ऑफ इंजिनिअरींग, केगाव, सोलापूर	२०१४-१५	४०	श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पानीव, अकलूज	२०१४-१५
४१	श्री. वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सोलापूर	२०१४-१५	४२	औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, अकलूज	२०१४-१५
४३	व्ही. व्ही. पी. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी, सोलापूर	२०१४-१५	४४	राजसिंह मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, शंकरनगर, अकलूज	२०१४-१५
४५	गांधीनाथ रंगजी बीसीए महाविद्यालय, सोलापूर	२०१४-१५	४६	श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी सेंटर, पानीव	२०१४-१६
४७	सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, अकलूज	२०१४-१५	४८	पार्वती ताड शिक्षणशास्त्र महाविद्यालय, मंगळवेढा	२०१४-१५
४९	मदनसिंह मोहिते-पाटील विज्ञान महाविद्यालय, मंगळवेढा	२०१४-१५	५०	कॉलेज ऑफ फार्मसी, पंढरपूर, गोपाळपूर-रांजणी रोड, गोपाळपूर	२०१४-१५
५१	बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, मंगळवेढा	२०१४-१५	५२	बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, चळे	२०१४-१५
५३	देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय, मोहोळ	२०१४-१५	५४	उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पंढरपूर	२०१४-१५
५५	आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, माढा	२०१३-१४ २०१४-१५	५६	यशवंतभाऊ पाटील महाविद्यालय, भोसे (क.)	२०१४-१५
५७	के. एन. भिसे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कुर्डूवाडी	२०१४-१५	५८	श्री. विठ्ठल शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वेणुनगर	२०१४-१५
५९	मारुतीराव हरीराव महाडिक कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, मोडनिंब	२०१३-१४	६०	श्री. विठ्ठल एम. एड. महाविद्यालय, वेणुनगर	२०१४-१५
६१	विठ्ठलराव शिंदे आर्ट्स कॉलेज, टेंभूर्णी	२०१४-१५	६२	कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालय, शेळवे	२०१४-१५
६३	बबनराव शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, मोडनिंब	२०१४-१५	६४	न्यू सातारा कॉलेज ऑफ बी. सी. ए. पंढरपूर	२०१४-१५
६५	शिक्षणशास्त्र महाविद्यालय, माढा, माढा-शेटफळ रोड, माढा	२०१४-१५	६६	इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज, कासेगाव	२०१४-१५
६७	कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर	२०१४-१५	६८	राजाराम भोसले शिक्षणशास्त्र महाविद्यालय, करोळे	२०१४-१५
६९	कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर	२०१४-१५	७०	एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कोर्टी	२०१४-१५
७१	उमा महाविद्यालय, पंढरपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर	२०१४-१५	७२	एस. के. एन. सिंहगड बिझिनेस स्कूल, कोर्टी	२०१४-१५
७३	कर्मवीर औदुंबर पाटील विधी महाविद्यालय, पंढरपूर	२०१४-१५	७४	सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्सेस, कोर्टी	२०१४-१५
७५	सांगोला कॉलेज, सांगोला	२०१४-१५	७६	कै. आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील आर्ट्स अँड सायन्स कॉलेज	२०१४-१५
७७	सिंहगड स्कूल ऑफ कॉम्प्युटर स्टडीज, केगाव	२०१४-१५	७८	डॉ. पी. डी. पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट स्टडीज, झरे	२०१३-१४

७९	माऊली महाविद्यालय, वडाळा	२०१४-१५	८०	बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी	२०१४-१५
८१	लोकमंगल बायो टेक्नॉलॉजीकॉलेज, वडाळा	२०१४-१५	८२	कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी	२०१४-१५
८३	ब्रम्हदेवदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बेलाटी	२०१४-१५	८४	जय जगदंबा शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वैराग	२०१४-१५
८५	नागेश करजगी ऑर्केड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी, सोलापूर	२०१४-१५	८६	राजर्षि शाहू लॉ कॉलेज, बार्शी	२०१४-१५
८७	ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोरेगाव	२०१४-१५	८८	श्री. शिवाजी महाविद्यालय, बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर	२०१४-१५
८९	संतोष भिमराव पाटील आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, मंद्रुप	२०१४-१५	९०	सौ. सुवर्णलता गांधी महाविद्यालय, वैराग	२०१४-१५
९१	सी. बी. खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स, राजा जयसिंह आर्ट्स कॉलेज, अक्कलकोट	२०१४-१५	९२	हेमूजी चंदेले कॉलेज, शेळगाव (आर) ता. बार्शी, जि. सोलापूर	२०१४-१५
९३	मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे कॉलेज ऑफ एज्युकेशन, अक्कलकोट	२०१४-१५	९४	जय जगदंबा एम. एड. महाविद्यालय, वैराग	२०१४-१५
९५	बी. बी. ए. व बी. सी. ए. महाविद्यालय, अक्कलकोट	२०१४-१५	९६	श्री. सचिन टी. पाटील शिक्षणशास्त्र महाविद्यालय, रुई	२०१४-१५
९७	मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, अक्कलकोट	२०१४-१५	९८	श्री. स्वामी समर्थ शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर	२०१४-१५
९९	कॉलेज ऑफ इंजिनिअरी, वैराग	२०१४-१५	१००	श्री. स्वामी समर्थ एम. एड. महाविद्यालय, गाडेगाव रोड, बार्शी	२०१४-१५
१०१	भारत महाविद्यालय, जेऊर (म.रेल्वे) ता. करमाळा, जि. सोलापूर	२०१४-१५	१०२	भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बार्शी	२०१४-१५
१०३	यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा	२०१४-१५	१०४	प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालय, करमाळा	२०१४-१५

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ८५ (i) मध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे.

Prepare the annual report on the work done by committee for the year ending on the 30 the June and submit the same to the management, The Management Council of the University and to the concerned Director

सबब, उपरोक्त तरतूदीनुसार संलग्नित महाविद्यालयाकडून प्राप्त झालेले व्यवस्थापन समितीचे अहवाल विचारार्थ).

उराव: संलग्नित महाविद्यालयांकडून प्राप्त झालेले शै. वर्ष २०१४-१५ पर्यंतचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अहवाल म. वि. कायदा १९९४ कलम ८५ (५) (i) अन्वये स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०६] विद्यापीठ परिसरातील विविध बांधकाम करणे या कामाकरिता दि.०५/०२/२०१६ रोजीच्या बांधकाम समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत मान्यतेस्तव.

टिपणी: विद्यापीठ परिसरात करावयाच्या बांधकामाबाबत बांधकाम समितीची बैठक दि.०५/०२/२०१६ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत विषय क्र.०१ ते ०९ व आयत्या वेळेचे विषय क्र.१०(१) व १०(२) ठेवण्यात आले असता, बांधकाम समिती बैठकीमधील ठराव क्र.०२ ते ०८ व ठराव क्र.१०(१) व १०(२) ठरावानुसार व्यवस्थापन परिषदेस मान्यतेस्तव शिफारस करण्यात आली आहे.

सबब, परिनियम S.३३९ (f) नुसार दि.०५/०२/२०१६ रोजीच्या बांधकाम समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव).

ठराव: दि.०५/०२/२०१६ रोजीच्या बांधकाम समितीच्या कार्यवृत्तांतातील विषय वाचून प्रत्येक विषयावर साधक बाधक चर्चा करुन विषय क्र.२ ते ८ व आयत्या वेळेचे विषय क्र.१०(१) व १०(२) वर बांधकाम समितीच्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०७] अॅड. श्री. पी. एन. जोशी यांचे दि.०८/०२/२०१६ रोजी प्राप्त झालेल्या पत्राच्या अनुषंगाने अॅड. श्री. पी. एन. जोशी यांना देय असलेली फी वाढवून ₹३५,०००/- प्रती प्रकरण व Misc. and Out of Pocket Expenses ₹७,५००/- देण्याबाबतची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: अॅड. श्री. पी. एन. जोशी यांना दि.०६/०६/२०११ रोजी सादर करण्यात आलेल्या टिपणीच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील प्रलंबित प्रकरणांमध्ये प्रस्तुत विद्यापीठाच्या वतीने हजर होवून कामकाज पाहण्यासाठी ₹२०,०००/- इतकी फी देण्यास व मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे नवीन प्रकरणामध्ये प्रस्तुत विद्यापीठाच्या वतीने हजर होवून कामकाज पाहण्यासाठी प्रती प्रकरण ₹२५,०००/- इतकी अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा विषय दि.१६/१०/२०१२ रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीस ठेवण्यात आलेला होता. या संदर्भात पारित करण्यात आलेल्या ठरावाची प्रत सोबत जोडण्यात आलेली आहे.

सबब, अॅड. श्री. पी. एन. जोशी यांनी विद्यापीठास दि.०८/०२/२०१६ रोजी पत्र पाठवून त्यांना सद्यस्थितीत देय असलेली फी ₹२५,०००/- प्रती प्रकरण ही वाढवून ₹३५,०००/- प्रती प्रकरण अदा करण्याबाबत विनंती करून Misc. and Out of Pocket Expenses पोटी ₹७,५००/- इतकी अदा करण्याबाबत सादर केलेली विनंती पत्राच्या अनुषंगाने फी वाढीबाबतची व Misc. and Out of Pocket Expenses ची बाब विचारार्थ).

ठराव: अॅड. श्री. पी. एन. जोशी यांच्या दि.०८/०२/२०१६ रोजी प्राप्त झालेल्या पत्राच्या अनुषंगाने त्यांना देय असलेली फी ₹२५,०००/- वरून वाढ करून ₹३५,०००/- प्रती प्रकरण देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. तसेच Misc. and Out of Pocket Expenses प्रत्यक्षात येणाऱ्या खर्चाच्या मान्यतेचे अधिकार मा. कुलगुरु यांना देण्याचे सर्वानुमते ठरले.

[०८] जिल्ह्यात चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल व परीक्षा शुल्क माफ करण्याबाबतच्या विनंतीचा विचार करणे.

(टिपणी: विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा दि.१४/०१/२०१६ रोजीचा अर्ज विद्यापीठास प्राप्त झालेला असून त्यानुसार जिल्ह्यात चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने अशा संकटमय परिस्थितीत विद्यार्थ्यांना हॉस्टेल शुल्क व परीक्षा शुल्क माफ करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

याबाबत सादर करण्यात येते की, विद्यापीठातील वसतिगृहात राहण्याकरिता पहिल्या सत्रासाठी रु.१००/- प्रवेश फी व रु.१,८००/- शुल्क तर दुसऱ्या सत्रासाठी रु.१,८००/- शुल्क याप्रमाणे वर्षासाठी रु.३,६००/- अधिक रु.१००/- प्रवेश फी इतकी फी आकारण्यात येते. वसतिगृहाचे सादर शुल्क हे वसतिगृह चालू केल्यापासून म्हणजे डिसेंबर, २००९ पासून लागू आहे.

वसतिगृहात राहणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी रु.१,०००/- इतकी सवलत शिष्यवृत्तीच्या स्वरूपात समाजकल्याण विभागाकडून मिळते.

परीक्षा शुल्काच्या संदर्भात, सोलापूर जिल्ह्याची आनेवारी नव्याने जाहिर झालेली असल्याने शासनाकडून परीक्षा शुल्क माफ होण्याची शक्यता आहे.

सबब, जिल्ह्यात चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे हॉस्टेल व परीक्षा शुल्क माफ करण्याबाबतची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ सादर).

ठराव: जिल्ह्यात चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरावयाच्या हॉस्टेल फीमध्ये खास बाब म्हणून अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना १००% तर इतरांना ५०% सवलत देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. तथापि हा निर्णय केवळ या वर्षासाठी खास बाब म्हणून घेतलेला असल्याने यास धोरणात्मक निर्णय असे संबोधण्यात येवू नये व भविष्यात याचा संदर्भ इतर प्रकरणात देण्यात येवू नये.

[०९] दि.२१/०१/२०१६ च्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव.

(टिपणी: दि.२१/०१/२०१६ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. तो General Statutes No.S.324 नुसार वित्त व लेखा समितीस तसेच व्यवस्थापन परिषदेस मान्यतेसाठी ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये वित्त व लेखा समितीच्या वतीने मा. कुलगुरु महोदय यांनी मान्यता दिलेली आहे. तसेच सदरच्या मा. कुलगुरुमहोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद दि.१६/०२/२०१६ रोजीच्या वित्त व लेखा समितीने घेतली आहे.

सबब, दि.२१/०१/२०१६ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव).

ठराव: दि.२१/०१/२०१६ च्या खरेदी समितीचे निर्णय महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये वित्त व लेखा समितीच्या वतीने मा. कुलगुरु महोदय यांनी स्विकारून तशी व्यवस्थापन परिषदेस केलेली मान्यतेची शिफारस सर्वानुमते मान्य करण्यात आली.

[१०] विद्यापीठाचे सन २०१५-१६ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१६-१७ चे मूळ अंदाजपत्रक विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम ७५(२) (e) आणि १०१ नुसार विद्यापीठाचे सन २०१५-१६ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१६-१७ चे मूळ अंदाजपत्रक तयार करण्याकरिता महाराष्ट्र विद्यापीठे समान लेखा संहिता कलम २.१२ नुसार खालीलप्रमाणे अर्थसंकल्प उपसमिती गठीत करण्यात आली होती.

१. प्रा. डॉ. ए. ए. शेख (अध्यक्ष)
२. प्राचार्य आर. वाय. पाटील (सदस्य)
३. श्री. एस. ए. नारकर (सदस्य)
४. प्र. वित्त व लेखा अधिकारी (सदस्य-सचिव)

उपरोक्त उपसमितीने दि.१३, १४ व २८ जानेवारी, २०१६ रोजी सर्व विभाग व संकुलप्रमुख यांचेसमवेत बैठक घेवून व त्यांच्याशी चर्चा करून तयार केलेले सन २०१५-१६ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१६-१७ चे मूळ अंदाजपत्रक वित्त व लेखा समितीच्या दि.१६/०२/२०१६ रोजी झालेल्या बैठकीसमोर विषय क्र.०३ नुसार सादर केले असता, त्यावर सर्वकष चर्चा होवून त्यानुसार खालीलप्रमाणे ठराव करण्यात आला.

ठराव:	सन २०१५-१६ च्या सुधारित अंदाजपत्रक व सन २०१६-१७ च्या मूळ अंदाजपत्रकास व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.
-------	--

सबब, विद्यापीठाचे सन २०१५-१६ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१६-१७ च्या मूळ अंदाजपत्रकास वित्त व लेखा समितीने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाच्या सन २०१५-१६ च्या सुधारित अंदाजपत्रकास व सन २०१६-१७ च्या मूळ अंदाजपत्रकास वित्त व लेखा समितीने केलेली शिफारस दुरुस्तीसह स्विकारून सर्वानुमते अधिसभेस मान्यतेची शिफारस करण्यात आली.

[११] विद्यापीठाचे सन २०१५-१६ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१६-१७ चे मूळ अंदाजपत्रक अधिसभेच्या बैठकीत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशनाची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ७५(२) (e) आणि १०१ नुसार विद्यापीठाचे सन २०१५-१६ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१६-१७ चे मूळ अंदाजपत्रक आगामी होणाऱ्या अधिसभेच्या बैठकीत सादर करण्यात येणार आहे.

सबब, विद्यापीठाचे सन २०१५-१६ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१६-१७ चे मूळ अंदाजपत्रक महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम २८ (e) नुसार अधिसभेच्या बैठकीत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशनाची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाचे सन २०१५-१६ चे सुधारित अंदाजपत्रक व सन २०१६-१७ चे मूळ अंदाजपत्रक अधिसभेच्या बैठकीत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने प्राचार्य श्री. आर. वाय. पाटील यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

मा. कुलगुरुमहोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळचे विषय:

[१२(१)] महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सेवा घोषित करण्याबाबत प्रख्यापित करण्यात आलेल्या दि.१८/०१/२०१६ रोजीच्या अधिसूचनेची प्रत सादर.

(टिपणी: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ (२०१५ चा महा.३१) च्या कलम ३ मधील पोटकलम (१) अन्वये प्राप्त होणाऱ्या अधिकाराचा वापर करून अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग याद्वारे पात्र व्यक्तींना द्यावयाच्या लोकसेवा, अशा लोकसेवेकरिता लागणारी करारनिविष्ठा कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिल अधिकारी आणि द्वितीय अपिल अधिकारी सोबतच्या अनुसूचित निविर्दिष्ट केल्याप्रमाणे सेवा घोषित करण्याबाबत प्रख्यापित करण्यात आलेल्या दि.१८/०१/२०१६ रोजीच्या अधिसूचनेने अधिसूचित करण्यात आलेले आहेत.

त्यानुसार विद्यापीठांच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांची पुर्नमोजनीए दुय्यम गुणपत्रिका / तात्पुरती गुणपत्रिका, दुय्यम पदवी प्रमाणपत्र वाटप यासाठी १५ दिवसाची विहित कालमर्यादा असून कागदपत्रे तपासणी व मायग्रेसन इलिजिबिलीटी प्रमाणपत्र यासाठी ३० दिवसांची कालमर्यादा असणाऱ्या सेवा लोकसेवा म्हणून अधिसूचित केलेल्या आहेत. त्यानुसार प्रस्तूत विद्यापीठाची अनुसूची खालीलप्रमाणे:

अ. क्र.	लोकसेवा तपशील	लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा	पदनिर्देशित अधिकारी	प्रथम अपिलीय अधिकारी	द्वितीय अपिलीय अधिकारी
(१)	(२)	(३)	(४)	(५)	(६)
१	गुणपडताळणी / पुर्नबेरीज	१५ दिवस	सहायक कुलसचिव (पुर्नमूल्यांकन व झेरॉक्स)	उपकुलसचिव msrokade@sus.ac.in	परीक्षा नियंत्रक coe@sus.ac.in
२	दुय्यम गुणपत्रिका प्रमाणपत्र / तात्पुरती गुणपत्रिका	१५ दिवस	सहायक कुलसचिव (गुण व प्रमाणपत्रे)	उपकुलसचिव msrokade@sus.ac.in	परीक्षा नियंत्रक coe@sus.ac.in
३	दुय्यम पदवी प्रमाणपत्र	१५ दिवस	सहायक कुलसचिव (गुण व प्रमाणपत्रे)	उपकुलसचिव msrokade@sus.ac.in	परीक्षा नियंत्रक coe@sus.ac.in
४	दस्तऐवज पडताळणी कागदपत्रे तपासणी	३० दिवस	सहायक कुलसचिव (गुण व प्रमाणपत्रे)	उपकुलसचिव msrokade@sus.ac.in	परीक्षा नियंत्रक coe@sus.ac.in
५	मायग्रेसन इलिजिबिलीटी प्रोव्हिजन प्रमाणपत्र समकक्षता प्रमाणपत्र	३० दिवस	सहायक कुलसचिव कार्यालय अधीक्षक	उपकुलसचिव msrokade@sus.ac.in	परीक्षा नियंत्रक coe@sus.ac.in

सबब, उपरोक्त प्रमाणे सोबत जोडलेली महाराष्ट्र शासनाची अधिसूचना व्यवस्थापन परिषदेसमोर सादर).

ठराव: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सेवा घोषित करण्याबाबत प्रख्यापित करण्यात आलेल्या दि.१८/०१/२०१६ रोजीच्या अधिसूचनेनुसार कार्यवाही करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१२(२)] विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयास व अधिविभागास आकारण्यात येणारी युवा महोत्सव फी ₹४०/- ऐवजी ₹१२०/- करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेने दिलेल्या मान्यतेनुसार फी मध्ये केलेल्या बदलाबाबत अध्यादेशामध्ये दुरुस्ती करण्यासाठी अध्यादेशाचा मसूदा विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे युवा महोत्सवाच्या आयोजनासाठी यजमान महाविद्यालयांना ₹२,५०,०००/- अनुदान दिले जाते. सन २००४ ते २०१३ या दरम्यान महाविद्यालयाचा वाढता सहभाग विचारात घेता सहभागी विद्यार्थी कलाकाराची वाढ होत आहे. वाढती महागाई लक्षात घेता युवा महोत्सवाचे आयोजन करीत असताना यजमान महाविद्यालयास जास्तीच्या खर्चाचा भार सोसावा लागत आहे. त्यामूळे युवा महोत्सव आयोजनासाठी महाविद्यालये पुढाकार घेत नाहीत. त्यासाठी संलग्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या फी मध्ये प्रति विद्यार्थी ₹४०/- ऐवजी ₹१२०/- इतकी वाढ करून त्यातील रक्कम ₹४८/- महाविद्यालयाच्या खर्चासाठी ठेवून उर्वरित ₹७२/- विद्यापीठाकडे जमा करण्यास युवा महोत्सव समितीच्या शिफारशीवरून दि.१८/११/२०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेने ठराव क्र.२(१) नुसार मान्यता दिलेली आहे. त्यानुसार फी मध्ये केलेल्या बदलाबाबत अध्यादेशामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने सोबत जोडलेला अध्यादेशाचा मसूदा मान्यतेस्तव सादर).

ठराव: विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयास व अधिविभागास आकारण्यात येणारी युवा महोत्सव फी ₹४०/- ऐवजी ₹१२०/- करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेने दिलेल्या मान्यतेनुसार फी मध्ये केलेल्या बदलाबाबत अध्यादेशामध्ये दुरुस्ती करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१२(३)] सुवर्णपदकांसाठीच्या सर्वकष नियमावलीस म. वि. कायदा १९९४ कलम १४(७) नुसार मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने दिलेली मान्यता व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: दि.२९ नोव्हेंबर, २०१४ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठराव क्र.१६(२) नुसार सर्वच सुवर्णपदकांसाठी एकच सर्वकष नियमावली तयार करण्यासाठी अॅड. श्री. सलगर बी. एस., डॉ. सुर्यवंशी एस. एस. व श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक यांची समिती गठीत करण्यात आली होती. त्यानुसार दि.३०/०१/२०१६ रोजी समिती सदस्यांची बैठक संपन्न होवून पुरस्कार देण्याकरिता नियमावलीचा मसूदा १) डॉ. सुर्यवंशी एस. एस. २) श्री. पाटील बी. पी. या समितीने तयार करून दिलेला आहे.

व्यवस्थापन परिषदेची बैठक दि.२३/०२/२०१६ रोजी आहे. मात्र विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ हा दि.१२/०२/२०१६ रोजी असल्याने, सदर दीक्षांत समारंभामध्ये विद्यार्थ्यांना सुवर्णपदक द्यायची असल्याने १) डॉ. सुर्यवंशी एस. एस. २) श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक या समितीने सर्वच सुवर्णपदकासाठी एकच सर्वकष नियमावली तयार केलेल्या मसूद्यास तातडीची बाब म्हणून महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिली आहे.

सबब, मा. कुलगुरुमहोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: सुवर्णपदकांसाठीच्या सर्वकष नियमावलीस मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४(७) अन्वये दिलेल्या मान्यतेची नोंद घेण्यात आली.

[१२(४)] लिपिक संवर्गात गट-ड कर्मचा-यांमधून पदोन्नतीने भरावयाच्या पदांची मर्यादा संवर्गसंख्येच्या २५ टक्के पदांची मर्यादा संवर्गसंख्येच्या २५ टक्के वरून ५० टक्के पर्यंत वाढविण्याबाबत निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय माहितीस्तव.

(टिपणी: सामान्य प्रशासन विभागाच्या दि.१० मे, २००५ च्या शासन निर्णयान्वये वर्ग-३ च्या लिपिक संवर्गातील २५ टक्के पदे वर्ग-४ च्या कर्मचा-यांमधून पदोन्नतीने भरण्यात येतात. त्यासाठी संबंधितांनी किमान एस. एस. सी. उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. टंकलेखन / एम. एस. सी. आय. टी. ची संगणक अर्हता प्राप्त करून घेण्यासाठी त्यांना पदोन्नतीनंतर २ वर्षांची मुदत देण्यात येत आहे.

तथापि, राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने असे निवेदन दिले आहे की, "सध्या चतुर्थश्रेणी संवर्गातील ७० ते ७५ टक्के कर्मचारी एस. एस. सी. / एच. एस. सी, पदवी व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण कर्मचारी कार्यरत असून, त्यांना शासकीय कामाचा चांगला अनुभव असल्याने, शासनाने चतुर्थश्रेणी कर्मचा-यांना पदोन्नती देण्याचे २५ टक्केचे निकष रद्द करून २५ टक्के ते ५० टक्के पर्यंत वाढविल्यास शासकीय कामाचा निपटारा उत्तम प्रकारे होईल. त्यासाठी महाराष्ट्रातील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांच्या मंजूर पदांच्या २५ टक्के पदे कमी केली तरी चालतील."

कर्मचारी संघटनेची सदर मागणी, सहाय्या वेतन आयोगाची शिफारस, वर्ग-४ च्या कर्मचा-यांना अधिकची संधी देण्याची गरज, शासनाच्या कार्यपध्दतीतील माहिती तंत्रज्ञान व ई-ऑफीस प्रणालीचा वाढता वापर, काळानुरूप शासनाच्या मनुष्यबळात बदल व मनुष्यबळाच्या परिणामकारक वापराची आवश्यकता या बाबींचा विचार करून, शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत असल्याचे कळविले आहे.

- १) गट-क मधील जास्तीत जास्त २५ टक्के पदे गट-ड मधील अर्हताप्राप्त कर्मचा-यांमधून भरण्याची अट सुधारीत करून ही मर्यादा ५० टक्के पर्यंत करण्यात येत आहे. तसेच सदर संवर्गाच्या सेवाप्रवेश नियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील.
- २) गट-ड संवर्गातील जे कर्मचारी शालांत परीक्षा उत्तीर्ण आहेत पण टंकलेखन / संगणक अर्हता धारण करत नाहीत, त्यांना सध्याच्या तरतुदीप्रमाणे टंकलेखन / संगणक अर्हता प्राप्त करून घेण्यासाठी २ वर्षांचा अवधी देण्यात येईल.
- ३) अ) गट-ड संवर्गातील जे कर्मचारी शालांत परीक्षा उत्तीर्ण नाहीत, त्यांना शालांत परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एकूण ३ संधी व एकूण १ वर्षांची अध्ययन रजा मंजूर करण्यात येईल.
ब) गट-ड संवर्गातील ज्या कर्मचा-यांना वाहनचालक व्हावयाचे आहे, त्यांना आवश्यक अर्हता धारण करण्यास एकूण १ महिन्यांची अध्ययन रजा मंजूर करण्यात येईल, याबाबत तपशिलवार सूचना अलगरित्या करण्यात येतील.
- ४) वाहन चालक संवर्गातील जे कर्मचारी लिपिक-टंकलेखक पदाची अर्हता धारण करीत आहेत, त्यांना गट-क संवर्गातील लिपिक-टंकलेखक पदावर नियुक्ती देण्याच्या संदर्भात सेवाप्रवेश नियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील.
- ५) गट-ड संवर्गात मंजूर पदांपैकी २५ टक्के पदे निरसित करण्यासाठी प्रशासकीय विभागांना ६ महिन्यांची मुदत देण्यात येत आहे. त्यानुसार प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करावी.

सबब, लिपिक संवर्गात गट-ड कर्मचा-यांमधून पदोन्नतीने भरावयाच्या पदांची मर्यादा संवर्गसंख्येच्या २५ टक्के पदांची मर्यादा संवर्गसंख्येच्या २५ टक्के वरून ५० टक्के पर्यंत वाढविण्याबाबत निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय माहितीस्तव).

ठराव: लिपिक संवर्गात गट-ड कर्मचा-यांमधून पदोन्नतीने भरावयाच्या पदांची मर्यादा संवर्गसंख्येच्या २५ टक्के वरून ५० टक्के पर्यंत वाढविण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या दि.१४ जानेवारी, २०१६ च्या शासन निर्णयाची सर्वानुमते नोंद घेण्यात आली.

[१२(५)] सद्याची दुष्काळी परिस्थिती पाहता, पर्यावरण विषयाचे शुल्क माफ करणेबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सोलापूर यांनी केलेल्या विनंतीचा विचार करणे.

(टिपणी: दि.१६/०२/२०१६ व दि. २२/०२/२०१६ रोजीचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सोलापूर यांचे पत्र विद्यापीठास प्राप्त झाले असून, दि.१६/०२/२०१६ च्या पत्रान्वये त्यांनी पर्यावरण विषयासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये वेगवेगळे शुल्क आकारले जात असून सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता, हे शुल्क विद्यार्थ्यांसाठी भुर्दंड असून हे शुल्क माफ करावे अशी विनंती केली आहे. तसेच दि.२२/०२/२०१६ च्या पत्रान्वये त्यांनी असे नमूद केले आहे की, या वर्षी पर्यावरण फीसच्या नावाने संगमेश्वर महाविद्यालयात रु.७०/- तर हीच फी दयानंद महाविद्यालयात रु.२५०/- इतकी घेतली जात आहे. परंतु मागील वर्षापर्यंत हीच फी रु.५०/- इतकी आकारण्यात येत होती. यामुळे याचा विचार विद्यापीठ प्रशासनाने करावा, अशी विनंती केली आहे.

सबब, सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता, पर्यावरण विषयाचे शुल्क माफ करण्याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सोलापूर यांनी केलेली विनंती विचारार्थ).

ठराव: "पर्यावरण विषयाचे शुल्क दि.९ जुलै, २०१० च्या शासन निर्णयान्वये शासनाने ठरविले असल्याने त्यात विद्यापीठास बदल करता येणार नाही, ही बाब अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सोलापूर यांना कळविण्यात यावी" असे सर्वानुमते ठरले.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद